



Peer Reviewed Referred  
and UGC Listed Journal  
(Journal No: 40776)

ISSN 2277 - 5730  
AN INTERNATIONAL  
MULTIDISCIPLINARY QUARTERLY  
RESEARCH JOURNAL

# AJANTA

Volume-VIII, Issue-I  
January - March - 2019  
Marathi Part - II

IMPACT FACTOR / INDEXING  
2018 - 5.5  
[www.sjifactor.com](http://www.sjifactor.com)

Ajanta Prakashan

## CONTENTS OF MARATHI PART - II

अ.क्र.	लेख आणि लेखकाचे नाव	पृष्ठ क्र.
१५	म. जोतिराव फुले यांचे वाड्यमयीन योगदान प्रा. डॉ. शोभा रोकडे	७३-७७
१६	मानवी हक्क आणि महिला विकास प्रा. श्याम क्ष. येवतीकर	७८-८०
१७	भारतातील संसदिय शासनासमोरील आव्हाने डॉ. माया एस. वाटाणे	८१-८४
१८	भारतीय शेतकऱ्यापूढील शेतसाच्याचा प्रश्न प्रा. डॉ. एन. बी. मठपती	८५-८८
१९	परिवार व समाज के मार्गदर्शक वृद्धजनों की समस्या और भारत की आंतरिक चुनौतिया डॉ. शारदा आय. महाजन	८९-९३
२०	गौरी देशपांडेचे व्यक्तिस्वातंत्र्यावदल विचार डॉ. पूजा मनोज सावजी	९४-९८
२१	भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने आणि सुशासन डॉ. ज्ञानेश्वर यावले	९९-१०३
२२	अमरावती जिल्ह्यातील साक्षरतेचे तुलनात्मक विश्लेषण - एक भौगोलिक अध्ययन (२००१-२०११) प्रा. शशिकांत पी. दुपारे	१०४-१०६
२३	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजवादविषयीचे विचार प्रा. चंगदेव केशवराव भाजीखाये	१०७-१११
२४	बोदलकसा मध्यम जलसिंचन प्रकल्प संक्षिप्त अध्ययन प्रा. आर. झेड. गौतम	११२-११४
२५	नागपूरमधील महिलांमध्यात रोजगारासंबंधीची जागरूकता डॉ. अनिता जिवतोडे टेकाडे	११५-११६
२६	बहु आयामी व्यक्तीमत्व डॉ. जे. पा. नाईक प्रा डॉ. विनोदकर व्ही. एस.	११७-१२०
२७	समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य एक अभ्यास प्रा. झरेकर रमेश सोनू	१२१-१२६

## २३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजवादाविषयीचे विचार

प्रा. चांगदेव केशवराव भाजीखाये

सहयोगी प्राध्यापक, डॉ. एल. डी. बलखंडे कॉलेज ऑफ आर्ट्स अण्ड कॉर्मर्स पवनी, जिल्हा भंडारा.

### प्रस्तावना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत अविश्रांत देशसेवा केली. नितिभ शेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान अनंत काळापर्यंत देशाला मार्गदर्शक ठरेल असेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय विद्वान आणि प्रकांडपंडित होते. त्यांच्या ज्ञानाला मर्यादा नव्हती. डॉ. आंबेडकर म्हणजे ज्ञानसुर्य, त्यांनी या ज्ञानाच्या जोशवर मातीतून माणूस निर्माण केला एवढेच नाही तर त्यांचा स्वाभीमान जागृत करून त्या समाजातील लोकांना अन्युल्त शिखरावर नेऊन पोचविले. डॉ. आंबेडकर कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार, संसदपटू, समाजसुभारक, राजकीय तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर होती. ते जागतिक स्तरावरील महान विद्वान होते. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंतची त्यांची प्रत्येक कृती देशहित जोपासणारी आहे.

### समाजवादा संबंधीचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजवादाचा उगम दारिद्र्याविषयी डॉ. आंबेडकरांना असलेल्या पोटतिडिकीत आढळतो. त्यांनी दारिद्र्य फार जवळून पाहिले होते. प्रत्यक्ष खूप भोगले होते. म्हणून त्यांना दारिद्र्याची विलक्षण चीड व मृणा होती. दारिद्रीनारायणांचे कल्याण हा त्यांचा निर्दिष्यास होता. कुणी दारिद्र्याचे उदात्तीकरण करू लागल्यास डॉ. आंबेडकर चिडत. कारण या मार्गाने हा प्रश्न सुटणार नाही फक्त त्यावर तात्पूरता पडवा पडेल हे त्यांना पक्के ठाऊक होते.

आधुनिक औद्योगिक व यंत्रप्रधान सभ्यतेला राज्य समाजवादाची विशेषज्ञ आवश्यकता आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. कारण या सभतेचे काही अंगभूत दोष आहेत. तिचे काही अनिष्ट सामाजिक आणि आर्थिक परिणाम जाणवू जागले आहेत. या परिणामांचे अपश्रेय यांत्रिकीकरणाला वा औद्योगिकरणाला खचितच देता येणार नाही. कागणप देष त्यांचा नसून चुकीच्या सामाजिक रचनेचा आहे. या समाजव्यवस्थेने खाजगी मालमतेला व वैयक्तिक फायदेयाला निरंकुश पावित्र्य प्रदान केले आहे. यंत्रांचा व आधुनिक सभ्यतेचा लाभ सर्वांना घेण्याच्या आड ही व्यवस्था आली आहे. म्हणून यंत्रांचा व वैज्ञानिक सभ्यतेचा निषेध करणे योग्य नाही. तर प्रस्तृत समाजरचना बदलून टाकण्याचा प्रयत्न करणे हा मार्ग योग्य आहे.

डॉ. आंबेडकर म्हणतात, व्यक्तीच्या जीवनात श्रमांना निश्चितच महत्व आहे. परंतु नूसते परिश्रम व्यक्तीची सांस्कृतिक पातळी उंचावू शकत नाही. माणसाचे वेगव्यवहार त्यांच्या संस्कृतीत आहे. संस्कृतीमुळे तो पशुपेशा वेगळा आणि श्रेष्ठ ठरत असतो. पशुंचे संस्कृतीविना भागते. माणसाचे भागू शकत नाही. म्हणून समाजाने व्यक्तीला सांस्कृतिक जीवन उपलब्ध करवून देण्यानी आवश्यकता निर्माण होते. यासाठी शारीरीक